

March 11, 2024

BSE Limited

Sir Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 Security Code: 532628

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C-1, Block G Bandra Kurla Complex, Mumbai – 400 051 Scrip code: 3IINFOLTD

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith newspaper advertisement regarding corrigendum to the 30th Annual Report 2022-2023 published in the following newspapers:

a. Financial Express (English)

b. Mumbai Lakshdeep (Marathi)

The aforesaid information is being hosted on the Company's website www.3i-infotech.com.

You are requested to take the same on record.

Thanking you.

Yours faithfully, For **3i Infotech Limited**

Varika Rastogi Company Secretary

Encl: As Above

TAKING ON GOOGLE

That elusive local app store

JATIN GROVER March 10

FOR THE MOMENT, the spat between Google and home-grown startups over the delisting of their apps from the PlayStore, seems to have been resolved. But no one really believes the dust will settle; the monopoly that the Big Tech firms command is causing much heartburn.Between them, Google and Apple control the operating systems on which startups list their apps and users payfor any in-app purchases. With a 95% share Google is in a commanding position; its Android system is an open source one unlike Apple's IoS.

Developers would kill for some choice. But the homegrown startups that have attempted to create an alternative ecosystem—they continue to do so—have been largely unsuccessful. For instance, the government made an effort to get a desi app store by launching mSeva app store in 2013. However, few Indian start-ups have on-boarded it. Experts point out the absence of partnerships with phone-makers, has limited the pre-installation of mSeva on devices; therefore, few users are able to access it. Others say the userinterface is not well designed and moreover, that the store hasn't been marketed well enough.

As such, more than a decade later, it has remained a non-starter. Anupam Mittal, CEO and founder, Shaadi.com, experimented with Mobango but that didn't meet with any success. Mittal claims that while Mobango did well for a couple of years, Google marred the user experience. "Every time a user tried to download from our store, there would be an alert that there could be a security risk," he claims. "Which user will download an app when Google says that?" The problem, he says, is that Google controls the operating system, so it can spoil the user experience for any alternative app store.

Developers are pushing for a local app store that could perhaps be integrated into India's Digital Public Infrastructure (DPI), much like the popular payments app—Unified Payments Interface (UPI)—and the e-commerce protocol, ONDC. In the meanwhile,



DEVELOPERS ARE PUSHING FOR A LOCAL APP STORE THAT CAN BE INTEGRATED INTO INDIA'S DIGITAL PUBLIC **INFRASTRUCTURE**

CEO & CO FOUNDER, PHONE PE

WE WILL OFFER

AN ALTERNATIVE WITH DIFFERENT **SET OF FEATURES** AND CAPABILITIES. **INDUSAPP IS** LOOKING FOR A **CHANCE TO COMPETE ON MERIT**

the space with the launch of Indus Indus Appstore challenges the status quo, ushering in an era of more healthy competition in the mobile app mar-In its earlier avatar, before being acquired by PhonePe, IndusApp store ketplace. "We will offer an alternative

was called Indus OS. It operated an app marketplace called App Bazaar, which partnered with 12 mobile brands in India and even powered Samsung's default app store—Galaxy Store. However, it failed to make an impact. The question is whether PhonePe,

which is the market leader in the UPIpayments space, can make a dent in Google's market share.

PhonePe co-founder and chief

Walmart-owned PhonePe has entered executive officer, Sameer Nigam, says saging services, and has an association with Reliance Industries, WhatsApp has so failed to gain any serious market share in the payments segment.

> Experts also point to Google's licence agreement with phone manufacturers for the pre-installation of apps in the smartphones, which gives it an edge. Moreover, the continuous security warnings that Google sends users before they download any apps from the web, affect consumer experience.

But IndusApp has a gameplan in place. For one, it will not charge any commissions on in-app purchases

unlike the 15-30% fee that Google and Apple pocket. The app store will allow developers to list their apps in 12 Indian languages, besides English. It will supports third-party payment methods, and also allow developers to upload media and videos to their app listings in these languages. Other localised features offered by IndusApp store include app discovery via short videos, and the easy login with mobile number instead of email address, and a 24x7 support for developers.

What's not clear as yet is how PhonePe's agreements with smartphone makers will structured; it would be interesting to watch whether they will be open to having another app store pre-installed in the phones or not. Experts are concerned that Google will continue to flexits muscles. "Unless you unbundle Google, which is nearly impossible, you cannot create an alternative app store," said an industry insider. Unbundling would mean preventing or restricting its apps from being pre-loaded in Android smartphones, with users having a choice to uninstall them whenever they want.

The Competition Commission of India (CCI) has restrained Google from entering into contractual agreements with Android phone manufacturers that mandate them to compulsorily install only Google PlayStore and not that of any other competitor.

However, in practice this does not mean much because manufacturers go by consumer choice and today consumers prefer Google's app store to otheralternatives. Even if an alternative store is pre-installed, the chances of it becoming the default choice of consumers are very remote. Nonetheless, IndusApps is being

cheered on by the industry. Harsh Jain, CEO of Dream 11 says he is looking forward to transparency in payments, search trends and keywords used by consumers. Faisal Kawoosa, chief analyst at Techarc believes the government should mandate that two app stores be pre-installed and available on all phones. "Why can two app stores not co-exist?" he asks. Experts say that might not be a good idea. It's best the government stays out of this.

Jaishankar to be guest at Express Adda today



EXPRESS NEWS SERVICE

NEW DELHI, MARCH 10

EXTERNALAFFAIRS MINISTER S Jaishankarhas been the face of India's diplomacy in a fastchanging world in the last five years. The first foreign secretary to become the country's foreign minister, he played a crucial role in shaping the foreign policy amid challenges that upended the world order —from the Covid-19 pandemic to an assertive China, Russia-Ukraine war to Israel-Hamas conflict.

As one of the most articulate voices on the Modi government's foreign policy, Jaishankar has crafted the intellectual underpinnings of India's place on the global stage with his two books—The India Way, and Why Bharat Matters. Ascholar-diplomat with a deep insight, he is best placed to talk about Indian diplomacy in the last decade, vis-a-vis the past looking to the future.

Jaishankar will be the guest at the Express Adda in New Delhi on Monday and will be in conversation with Anant Goenka, executive director, *The Indian Express Group*, and Dr C Rajamohan, contributing editor, The Indian Express.

The last time, Jaishankar was the guest at the Express

RELIGARE The Indian EXPRESS

Adda in September 2020, amid the pandemic, which was hold via video conference.

The Express Adda is a series of informal interactions organised by The Indian Express Group and features those at the centre of change. Previous guests include Union ministers Nirmala Sithara man, Nitin Gadkari, Hardeep Singh Puri and Ashwini Vaishnaw; Tata Sons chairman N Chandrasekaran; oncologist and author Siddhartha Mukherjee'filmmakers Karan Johar and Meghna Gulzar; actors Kareena Kapoor Khan and Vicky Kaushal; policymaker, economist, and politician N K Singh and political philosopher and Harvard University Professor Michael J Sandel.

Mamata goes solo

SPECULATION ENDING **ABOUT** a possible tie-up with Congress as part of the larger opposition bloc INDIA to take on the BJP, chief minister and TMC supremo Mamata Banerjee on Sunday fielded party candidates in all 42 Lok Sabha seats in West Bengal.

The TMC has fielded former

cricketer Yusuf Pathan from Baharampur, known to be a bastion of Congress leader in Lok Sabha Adhir Ranjan Chowdhury, who has been critical of the state government. It also fielded Mahua Moitra from her Krishnanagarseat, signalling that she has retained the faith of the TMC leadership. —ENS

यूको बैंक 🕅 UCO BANK (A Govt. of India Undertaking)

with different set of features and capa-

bilities," Nigam says, adding that

IndusApp is looking for a chance to

compete on merit. He believes that

adding features and offerings might

compel Google to change and innovate

experience of WhatsApp in the

payments space. Although it is

undoubtedly a dominant player in mes-

Skeptics are quick to point to the

on its play store offerings.

Head Office - II, Department of Information Technology 3 & 4, DD Block, Sector - 1, Salt Lake, Kolkata-700064

NOTICE INVITING TENDER UCO Bank invites Request for Proposals (RFPs) for the following Tenders:

Procurement of Video Conferencing Endpoints and Table Microphones (Re-tendering) (E-tendering) Selection of vendor for procurement of Cheque Truncation System (CTS)

Scanners (Re-tendering) (E-tendering) For any details, please refer to https://www.ucobank.com

(Deputy General Manager) Department of Information Technology

सम्मान आपके विश्वास का | Honours Your Trust

POST OFFER ADVERTISEMENT UNDER REGULATION 18 (12) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES ANDTAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED FOR ATTENTION OF THE ELIGIBLE PUBLIC SHAREHOLDERS OF

SCARNOSE INTERNATIONAL LIMITED

("SIL"/ "TARGET COMPANY"/ "TC") CIN: U15400GJ2011PLC064911 Registered Office: 503, Sun Square, NR. Hotel Nest, off. C.G. Road, Navrangpura, Ahmedabad 380006 Gujarat

Contact No.: 079-48975503; | E-Mail ID: compliance@scarnose.com; | Website: www.scarnose.com

OPEN OFFER FOR ACQUISITION OF 8.20.000 (EIGHT LAKHS TWENTY THOUSAND) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF RS. 10/- EACH REPRESENTING 26.03% OF TOTAL EQUITY AND VOTING SHARE CAPITAL OF TARGET COMPANY AT A PRICE OF RS. 73.00/- (RUPEES SEVENTY-THREE ONLY) PER FULLY PAID-UP EQUITY SHARE ("OFFER PRICE"), PAYABLE IN CASH BY MS. DEVI DINESHBHAI PANDYA ("ACQUIRER NO. 1"), MR. DEV DINESHBHAI PANDYA ("ACQUIRER NO. 2") AND MR. JIGAR DINESHKUMAR PANDYA ("ACQUIRER NO. 3) (HEREINAFTER COLLECTIVELY REFER TO AS "ACQUIRERS") WITH AN INTENTION TO ACQUIRE CONTROL OF THE

This Post Offer Advertisement is being issued by Beeline Capital Advisors Private Limited (Manager to the Offer), on behalf of Acquirers, in connection with the offer made by the Acquirers, in compliance with Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 The Detailed Public Statement with respect to the aforementioned offer was published on Monday, November 20, 2023 in the Financial Express (National English Daily) JANSATTA (National Hindi Daily), Pratahkal (Marathi - Regional Language) since Stock Exchange is situated at Mumbai- Maharashtra and Financial Express (Regional Gujarati Daily) since registered office of the target Company is situated at Ahmedabad - Gujarat. 1. Name of the Target Company : Scarnose International Limited

2. Name of the Acquirer(s) and PAC: Ms. Devi Dineshbhai Pandya (Acquirer No. 1), Mr. Dev Dineshbhai Pandya (Acquirer No. 2), and Mr. Jigar Dineshbhai Pandya (Acquirer No. 3)

3. Name of the Manager to the Offer : Beeline Capital Advisors Private Limited

4. Name of the Registrar to the Offer: Cameo Corporate Services Limited

Offer Details

a. Date of Opening of the Offer : Wednesday, February 14, 2024 b. Date of Closure of the Offer : Wednesday, February 28, 2024

(Substantial Acquisition of Shares and Takeovers), 2011.

financialexp.epmr.in

6. Date of Payment of Consideration: Not Applicable as no shares were tendered in the Open Offer.

7. Details of Acquisition Sr. No. **Particulars Proposed in the Offer Document** Rs. 73.00 Offer Price Rs. 73.00 Aggregate number of shares tendered 820000 Aggregate number of shares accepted 820000 Size of the Offer (Number of shares multiplied by offer price per share) Rs. 5.98.60.000/-Shareholding of the Acquirers before agreements/ Nil Equity Shares constituting 0.00% Nil Equity Shares constituting 0.00% Public Announcement (No. & %) of total equity/voting capital of TC of total equity/voting capital of TC Shares Acquired by way of Agreements 19.50.000 Equity Shares constituting 61.90% of total Number NIL ^ % of Fully Diluted Equity Share Capital equity/voting capital of TC Shares Acquired by way of Open Offer 8.20.000 Equity Shares Number NIL constituting 26.03% of total • % of Fully Diluted Equity Share Capital equity/voting capital of TC¹ Shares acquired after Detailed Public Statement Number of shares acquired NIL ^ • Price of the shares acquired • % of the shares acquired Post offer shareholding of Acquirers 27,70,000 Equity Shares NIL ^ constituting 87.93% of total • % of Fully Diluted Equity Share Capital equity/voting capital of TC¹ Pre & Post offer shareholding of the Public Pre Offer Pre Offer Post Offer Post Offer Number 1200150 380150 1200150 1200150 • % of Fully Diluted Equity Share Capital 38.10% 12.07% 38.10% 38.10%

Assuming full acceptance in the open offer. ^ Share Purchase Agreement for 19,50,000 Equity Shares was entered into between the Sellers and Acquirers. However, as of the date of this post-offer advertisement, the

Acquirers have not yet acquired the 19,50,000 Equity Shares, constituting 61.90% of the total equity/voting capital of TC from the sellers. 8. The Acquirers severally and jointly accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI

9. A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI (www.sebi.gov.in), BSE Limited (www.bseindia.com) where the Target Company is listed and the registered office of the Target Company. ISSUED BY MANAGER TO THE OPEN OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS MS. DEVI DINESHBHAI PANDYA ("ACQUIRER NO. 1"),

MR. DEV DINESHBHAI PANDYA ("ACQUIRER NO. 2") AND MR. JIGAR DINESHKUMAR PANDYA ("ACQUIRER NO. 3)

BEELIM/E **Beeline Capital Advisors Private Limited**

CIN: U67190GJ2020PTC114322 Address: B 1311-1314 Thirteenth Floor Shilp Corporate Park Rajpath Rangoli Road Thaltej Ahmedabad Gujarat 380054. **Tel. No.:** 079 – 49185784; | **Email:** mb@beelinemb.com | **Website:** www.beelinemb.com Contact Person: Mr. Nikhil Shah | SEBI Registration No.: INM000012917 | SEBI Registration Validity: Perpetual

Place: Ahmedabad **Date:** March 09, 2024



3i Infotech Limited Corporate Identification Number (CIN): L67120MH1993PLC074411

Registered office: Tower # 5, International Infotech Park, Vashi, Navi Mumbai - 400703. Tel No.: (022)7123 8000 | Email: investors@3i-infotech.com | Website: www.3i-infotech.com

Corrigendum in respect of Annual Report for financial year 2022-23

This is to inform you that certain inadvertent printing errors were noticed in the Annual Report for the financial year 2022-23 ("Annual Report") after the Annual Report has been electronically dispatched to the Members of the Company on September 2, 2023 and approved by the Members of the Company vide ordinary resolution passed at the 30th Annual General Meeting of the Company held on September 25, 2023. This corrigendum to the Annual Report is accordingly being issued to the Members of the Company.

In this regard, please note the following corrections made in the Annual

Page nos. 130, 131, 133, 135, 201, 206, 216, 217, 219, 221 and 287 Financial Statements section

CA Uttam Prakash Agarwal, Director (DIN: 00272983), which needs to be replaced with Ashok Shah, Chairperson (DIN-01194846).

We hereby confirm that the requisite amounts have been correctly mentioned in the Financial Statements (Standalone and Consolidated) for financial year 2022-23 included in the Annual Report. Kindly note that the error is not a material error but an inadvertent printing error and it does not impact the Financial Statements (Standalone and Consolidated) for financial year 2022-23. The contents of the Annual Report except as modified by the corrigendum

shall remain unchanged. This corrigendum shall form an integral part of Annual Report for financial year 2022-23, circulated to the Members of the Company

OPERATING IN: Manufacturer of Glass Fiber reinforced Gypsum (GFRG) Load Bearing

(Under Regulation 36A(1) of the Insolvency and Bankruptcy Board of India

Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

Date: March 11, 2024 Place: Navi Mumbai

15. Last date for submission of

Expression of Interest

resolution plans 6. Process email id to submit For and on behalf of 3i Infotech Limited Varika Rastogi

Company Secretary

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR


RELEVANT PARTICULARS FACT- RCF BUILDING PRODUCTS LIMITED Name of the corporate debtor along with PAN & CIN/ LLP No. PAN: AABCF2744A CIN: U26992KL2008PLC022347 Fact Cochin Division Campus Ambalamedu, Kochi Kerala, India, 682303 Not Available Details of place where majority Kochi (Ambalamedu) (Registered office) of fixed assets are located Installed capacity of main Plaster of Paris (POP) ~ 1,00,000 MT. products/ services Interior wall putty ~ 40,000 MT, and Interior wall plaster ~ 24,000 MT. 6. Quantity and value of main products/ Quantity: GRF Panel cut waste services sold in last financial year (Quantity not on record) Total Receipt: Rs. 95,24,540/- (Total Sales of Cut waste Rs. 21,15,734 and Total sales of PMC work of Rs. 74.08.806) (As per last filed Audited Financials for FY2022-23) 07 employees (as informed) 0 Workmen Number of employees/ workmen All Documents can be obtained by sending email Further details including last available financial statements at Process E-mail id:cirp.factrcf@gmail.com (with schedules) of two years, lists of creditors, are available at URL: Can be obtained by sending email at Process Eligibility for resolution applicants E-mail id: cirp.factrcf@gmail.com under section 25(2)(h) of the Code is available at URL: 26/03/2024 O. Last date for receipt of expression of interest 05/04/2024 1. Date of issue of provisional list of prospective resolution applicants 10/04/2024 Last date for submission of objections to provisional list 13. Date of issue of final list of 20/04/2024 prospective resolution applicants Date of issue of information 25/04/2024 memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants

) All the EOI's received will be reviewed by RP as well as the COC and thereafter further formation / documents related to the process will be provided to the shortlisted parties. The RP / COC shall have discretion to change the criteria for the EOI at any point of time. RP / COC reserves the right to cancel or modify the process / application / timeline withou ssigning any reasons and without any liability whatsoever. 3) Further details are set out in detailed Invitation of Expression of Interest (EOI), which are to be ead together with associated disclaimers and qualifications in EOI.

25/05/2024

cirp.factrcf@gmail.com

Ravindra Chaturvedi Resolution Professiona Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P00792/2017-2018/11359 AFA Valid Till - 19.11.2024 Reg. Add: BKC Centre, 31E Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053 For FACT-RCF Building Products Limited Place: Kochi



Erection & Commissioning of the Solar PV Power Plant of Capacity 250 MW, (Lot-I: 125 MWAC & Lot-II: 125 MWAC) in Karbi Anglong District of Assam on Turnkey Basis" and "Separate bespoke Operation and Maintenance contract of each respective lot; each of Capacity of 125 MW block of Solar Plant". NIT No.: APDCL/ADB/MMSSP/W1/01 dated 10/03/2024

Contract Title: Procurement for "Design, Engineering, Manufacture,

Contract Title: Procurement for "Design, Engineering, Manufacture,

Assembly, Inspection, Testing at Manufacture's Works before Dispatch, Packing, Supply, Delivery at Site, Including Insurance during Transit, Subsequent Storage, Erection, Testing and Commissioning of Solar Park common Infrastructure of 1000 MW, Solar PV Park in Karbi Anglong District of Assam on Turnkey Basis". Details available at www.apdcl.org

Sd/- Chief General Manager (NRE) APDCL, Bijulee Bhawan (Annex Building), Paltanbazar, Guwahati Please pay your energy bill on time and help us to serve you better!

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR HELIOS PHOTOVOLTAIC LIMITED OPERATING IN PV CELLS AND PV MODULES AND RENEWABLE ENERGY

[Under sub-regulation (1) of regulation 36A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]

GENERATION AT DELHI, UTTAR PRADESH & RAJASTHAN RELEVANT PARTICULARS

15	Name of the corporate debtor along with PAN & CIN/ LLP No.		HELIOS PHOTOVOLTAIC LIMITED. CIN - U40106DL2005PLC143431
2.	Address of the registered office		14, First Floor, Okhla Industrial Estate Phase IV, South Delhi, New Delhi, Delhi, India, 110020
3.	URL of website		Not Available
4.	Details of place where majority of fixed assets are located		Helios Photo Voltaic Ltd, 66 B, Udyog Vihar, Greater Noida, Uttar Pradesh, India, 201306 Helios Photo Voltaic Ltd, Khasra No 589, Village Timwari, District Jodhpur, Rajasthan, India, 342306
5.	Installed capacity of main products/services		At Greater Noida, UP PV Cell Production - 80 MW PV Module Production- 100 MW At Tinwari, Jodhpur, Rajasthan Installed Capacity of Solar Plant - 5 MW (Superstructure of 14,510 operational Modules)
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year		Total Production in last year - 79,52,979 KWH in 2023 Value of units sold - INR 14,40,00,000
7.	Number of employees / workmen		Employees - 10 Employees Advisors - 3 Advisors Contractors - 2 Contractors for security and House Keeping
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors are available at URL:		Link of Financial Statements for the FY 2021-2022 & FY 2022-2023 and List of Creditors - https://drive.google.com/drive/folders/12kuyigdag TL9WTxgN-RfAlWs5V81r_ld?usp=drive_link Others details can be requested to RP at Email ID: ibc24helios@gmail.com
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at URL:	Minimum tangible net worth of INR 20 Crores (INR 30 Crores for Consortium) as on March 31, 2023 (Private/ Public Limited Company, Partnership Firm, LLP, and Body Corporate). Assets Under Management (AUM) of at least INR 100 Crores as on March 31, 2023/ Committed funds of minimum INR 100 Crores (For Flls/Fls/AIFs/ NBFCs/ etc. (other than ARCs)). Assets Under Management (AUM) for ARCs as per RBI Guidelines. For obtaining complete details please mail at ibc24helios@gmail.com.	
10.	Last date for receipt of expression of interest		26 March 2024 (Tuesday)
11.	Date of issue of provisional list of prospective resolution applicants		03 April 2024 (Wednesday)
12.	Last date for submission of objections to provisional list		08 April 2024 (Monday)
13.	Date of issue of final list of prospective resolution applicants		12 April 2024 (Friday)
14.	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants		17 April 2024 (Wednesday)

Date : 11 March 2024 Place : Delhi

ASC Insolvency Services LLP IBBI/IPE-0060/IPA-1/2022-23/50012 AFA Validity - 04 December 2024 Resolution Professional for HELIOS PHOTO VOLTAIC LIMITED Authorised Signatory - Alok Kumar Agarwal (Insolvency Professional) Corporate Address- C-100, Sector 2, Noida, Uttar Pradesh - 201301

"IMPORTANT"

Last date for submission of resolution plans (to RP) 16 May 2024 (Thursday)

16. Process email id to submit Expression of Interest | ibc24helios@gmail.com

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

शासकीय व सार्वजनिक मालमत्ता विद्रपीकरण होऊ नये - शर्मा

नाशिक, दि. १० : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम लवकरच घोषित होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर आदर्श आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने शासकीय व सार्वजनिक परिसरातील मालमत्तेचे विद्वपीकरण आणि परिसराचा गैरवापर तसेच खाजगी मालमत्तेचे विद्रूपीकरण होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे सर्व संबंधित शासकीय, निमशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष, उमेदवार यांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. भारत निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करतांना शासकीय व सार्वजनिक परिसर, मालमत्तेचे विद्वपीकरण, परिसराचा गैरवापर, खाजगी म ालमत्तेचे विद्रपीकरणाबाबत सर्वसमावेशक सूचना निर्गमित करण्यात आल्या.

माझे अशील **श्री. आशिष भरत शुक्ला** हे पलॅट क्र री-५ शिव सत्यम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसाय फतेहबाग, एस.व्ही. रोड, पोलीस स्टेशन समोर niदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ४३ वौ.फु. या जागेचे कायदेशीर मालक आहेत आणि त्यांच अनुक्रमांक २६ ते ३० असलेले भागप्रमाण क्र.६ ऑहे. दिनांक २६.०५.१९८४ रोजीचे दस्तावे क्र.६ आह. दिनाक र६.०५.१९८४ राजीच व्हनावंच क्र. क्र.बीओएम./बी/२२१९/१९८४ राजीचे नोंद असलेलं दिनांक १४.०२.१९८४ राजीचे मुळ प्रथम करारनाम जे मे. त्रिलोक कन्स्ट्रकशन कंपनी आणि श्री. भरत समनलाल शुक्ता यांच्या दरम्यान झाले होते ते हरवंच आहे आणि याबाबत कांदिवली पोलीस ठाणे येथे दिनांव .०३.२०२४ रोजी लापता नोंद क्र.३११७५/२०२ नंतर्गत एन.सी. नोंद करण्यात आली आहे

गर कोणा व्यक्तीस सदर मुळ करारनामा सापडल्या यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे आणि उ कोणा व्यक्तीस बँकेस वित्तीय संस्थेस सदर फ्लॅटबाब .साहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहब रवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर स्वरुपात का रावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर सूच प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथ अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत अ

दिनांक: ११.०३.२०२४ (वकील उच्च न्यायालय जर्यालय: १२९, ए-विंग, आपली एकसा कोहौसोलि., लेला हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व

जाहिर सुचना

माझे अशील सौ. जया नारायण टोपणदास सच्चानंदानी या सोसायटीच्या सदस्या आहेत ज्यांच्याकडे बंगला क.४८-२४०. क्षेऋफळ १००.२० चौ.मी., आरएससी.६४, चारकोप, कांदिवली (प) मुंबई-४०० ०६७ (यापूढे सदर बंगला म्हणून संदर्भ) या जागेचे मालकी आणि ताबा आहे, ही जागा डब्लूबीपी अंतर्गत म्हाडा प्राधिकरणाद्वारे पऋ क्.ेडीडी-१/डब्लूबीपी/ २४०७/९३ दि.२४.०६.१९९३ रोजी कोड क्.३६ एजीपी ४० अन्वये श्री. राजेश नटवरलाल शाह वितरीत करण्यात आली होती.

ज्याअर्थी मुळ प्रात्पकर्ते श्री.राजेश नटवरलाल शाह यांनी सदर बंगला श्री. चंद्रकांत ज. ठक्कर आणि सो. नलिनी सी. ठक्कर (यापुढे खरेदीदार) यांना दिनांक २७.०५.१९९४ रोजीच्या विकी करारनाम्यानसार विकी केला आणि ज्याअर्थी श्री. चंद्रकांत ज. ठक्कर आणि सो. नलिनी सी. ठक्कर (विक्रेता) यांनी सदर बंगला सौ. जया नारायण टोपणदास सच्चानंदानी (खरेदीदार) यांना दिनांक ०३.०५.२००७ रोजीच्या विकी करारनाम्यानुसार विकी केला असून सदर विक्री करारनामा हा कं. बदर१२-०३४०८-२००७ दिनांक ०३.०५. २००७ अंतर्गत नोंदणीकत करण्यात आला उपरोक्त दस्तऐवज पाहत भाडेपटट्याचे हस्तांतरण झालेले दिसून येत नाही म्हणून यापूढे यदर बंगल्या बाबत कारादेशीर औपनारिकता सौ. जया नारायण टोपणदास सच्चानंदानी हया करतील. तरीही बंगल्याचे पूर्व मालक श्री.राजेश नटवरलाल शाह, श्री.चंद्रकांत ज. ठक्कर आणि सौ.नलिनी सी. ठक्कर आणि त्यांचे कायदेशीर वारसांचे काही अधिकार अथवा मालकी हक्क अञ्चलाञ्च लांनी लिंग्न कलताते

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर खोलीबाबत वारसाहक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपटटा, मालकी हक्क. परवाना. बक्षीस. अदलाबदल न्यास, अधिभार, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक सत्य दस्तावेजांच्या प्रतीसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीच्या आत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावे त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझे अशिलांवर बंधनकारव असणार नाहीत आणि माझे अशील हे वर नमुद खोली व्यवहार करण्यास मुक्त असतील.

_{सही} /-सुप्रिया सुशांत कदम

PUBLIC NOTICE

MRS. PUSHPA VASUMAL AHUJA a member of Panchsheel Co.-Op.-Hos. Soc. Ltd., having address at Raheja Township Behind Sai Baba Temple, Malad-East, Mumbai-400097 an holding Flat No. 602 B-WING in the building of the society, die on 09-02-2022. Her legal heirs have applied to the society about ransfer of the said Shares/Flat. The Society hereby invite objector or objectors to the transfer of the said shares ar society within a period of 15 days from the date of publication this notice, with copies of such documents and other proofs is support of his/her /their claims/objections for transfer of share and interest of the deceased member in the capital property the Society. If No claims/ objections are received within t period subscribed above, the society shall be free to deal with the hares and interest of the deceased member in the capita roperty of the society in such manner as provided under the Bye-laws of the society. The claims/objection, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased nember in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection objectors in the office of the Society between 10.00 AM to 12.30 PM from the date of publication of the notice to

> Panchsheel-2 C.H.S Ltd Hon.Secretary

जाहीर नोटीस

Place: Mumbai

Date: 11/03/2024

सर्व सामान्य जनतेने सूचना घ्यावी की, सदनिका क्र. 👀 तळ मजला एम ३, बी- विंग, **श्री सत्यनारायण एसआरए. को. ऑप. हाऊसिंग** सोसायटी लि. हेमा इंडस्ट्रीज जवळ सर्वोदय नगर, मेघवाड जोगेश्वरी, (पूर्व) मुंबई ४०००६०, हि सदनिका **कै. सत्यवान राजाराम** चाळके यांच्या नावे असून कै. सत्यवान राजाराम चाळके यांचे निधन उल्हासनगर ठाणे येथे दिनांक १२/०७/२००६ रोजी झाले असून त्यांच्या मागे १) श्रीमती कोमल सत्यवान चाळके (पत्नी), २ कु. नेहा सत्यवान चाळके (मुलगी), हे सदरच्या सदनिकेच

गयदेशीर वारस आहेत. श्रीमती कोमल सत्यवान चाळके हे सदरची सदिनका आपल्या ना हस्तांतर (Transfer) करीत आहेत. सर्व जनता, संस्था यांना सद सदनिके मध्ये कोणताही दावा किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप असल्यास आवश्यक कागदपत्रासह खालील नमूद पत्त्यावर १। **दिवसाच्या** कालावधीत आणण्याची सूचना घ्यावी, त्या नंतर दावे आक्षेप गृहीत धरले जाणार नाही.

इमारत क्र. एम/३, बी विंग श्री सत्यनारायण एसआरए को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लि हेमा इंडस्ट्रीज जवळ सर्वोदय नगर दि : ११/०३/२०२४ ठिकाण : मुंबई मेघवाडी जोगेश्वरी, (पूर्व) मुंबई -४०००६०

जाहीर नोटीस

माझे पक्षकार श्री. भरत नारायण पाठक व त्यांची पर्त्न सौ. भावना भरत पाठक व त्यांचे वडील कै. नारायण पाडुरंग पाठक हयांनी गाव माने विरार, येथील श्री. मंदार अपार्टमेंट कॉ. ऑप. हो. सो. लि. या सोसायटीमधील फ्लॅट क्र. २०१, दुसरा मजला, क्षेत्र ४१० चौ. फुट, (सुपर बिल्टअप) असलेला फ्लॅट विकत घेतला आहे. के. नारायण पाड्रंग पाठक हयांच मृत्यु दिनांक ०८/०४/२००८ रोजी झाला असूब -यांचे पश्चात कायदेशिर वारस २ मुलगे १) श्री. भरत नारायण पाठक, २) श्री. अभय नारायण पाठक व २ मुली ३) अंजली नारायण पाठक उर्फ सौ. विभा विलास जोशी, ४) चित्रा नारायण पाठक उर्फ सौ. रश्मी रघुनाथ जोशी हे कायदेशिर वारस असून माझे अकार श्री. भरत नारायण पाठक यानी सदरचा फ्लॅट वंकण्यास कोणाचीही, कोणतीही हरकत नसून माझे क्षकार हे विक्री, तारण, भाडेपट्टा किंवा इतर प्रक्रिया

जर कोणा व्यक्तिस सदर फ्लॅट विकण्यासार कोणाचाही कोणत्याही प्रकारचा आक्षेप, बक्षिस, तारण असल्यास दस्तऐवज पुराव्यानिशी सुचना प्रकाशन यापासून १४ दिवसात माझे कार्यालयाचे खार्ल ामूद केलेल्या पत्त्यावर द्यावी.

> ॲड. अर्चना पयेर. वकील शॉप नं. ४,ग्रीन पार्क, रामाकृष्ण स्कुल समोर, बोळिंज, विरार (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Dhirajlal Pranjivandas Banjara, who is a First member of The Oshiwara Industrial Centre Premises No. 161, Opp. Oshiwara Bus Depot, New Link Road, Goregaon West, Mumbai – 400 104 has passed away on 02nd May 2021. The deceased was the first holder of Unit No 238, in B wing on the 2nd Floor in the building known as The Oshiwara Industrial Centre Premises Co-op. Soc. Ltd. and was issued Share Certificate No. 112 with Distinctive Nos. 1111 to 1120 issued by the society against the said unit. The second Holder Mr. Anand Dhirajlal Banjara has made an application for transmission of the shares and said interest held by the deceased First holder to his name. Society hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased First holder to the name of Mr. Anand Dhirajlal Baniara within 14 days from the date of publication of this notice to be registered with the society at The Oshiwara Industrial Centre Premises Co-op. Society Ltd. With documentary proofs and/or evidence in support of their claim. If no claims are received within the stipulated period the society shall be free to transmit the share and interest of the deceased joint member Mr. Dhirailal Praniivandas Baniara to the of Mr. Anand Dhirajlal Banjara by following the procedure as per the bye Laws. For and on behalf of The Oshiwara

Industrial Centre Premises C.S.L. Sd/- Hon. Secretary Dt: 11th March, 2024

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की श्रीमती ॲन्तोईनेट परेरा, स्वर्गीय रॉकी परेरा यांची पत्नी, र/ठि.: घर क्र.३२, टांक रोड-३, सहार गाव, माथारपाखाडी, मुंबई-४०००९९ यांना त्यांच्या नावे सदर ालमत्ता हस्तांतर करण्याची इच्छा आहे

वर्तमान स्थितीत सदर मालमत्ता **श्री. नोरोन्हा** यांच्या नावे

श्रीमती ॲन्तोईनेट परेरा या सदर मालमत्तेत गेली ५० ार्षे वास्तव्यास आहेत आणि त्या सर्व शासकीय करांच भरणा करत आहेत.

श्रीमती ॲन्तोईनेट परेरा या कायदेशीर वारसदार आहेत आणि सदर मालमत्तेच्या एकमेव मालक आहेत म्हणून श्रीमती ॲन्तोईनेट परेरा यांच्या नावे मालमत्ता हस्तांतर

सदर बाबत दिनांक २१ डिसेंबर, २०२१ रोजी जाहिरात ासिद्ध करण्यात आली होती.

जर कोणा व्यक्तीस. बँकेस किंवा वित्तीय संस्थेस सद लमत्तेबाबत दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **७ दिवसात** कळवावे. मालमत्तेची अनुसुची

सीटीएस क्र.३५८; सीटीएस क्र.३५८/१; आणि

सीटीएस क्र.३५८/२ ५/पर्व वॉर्ड, पत्ता: परेरा हाऊस क्र.३२. टांक रोड-३ सहार गाव, माथारपाखाडी, मुंबई-४०००९९. दिनांक: ११.०३.२०२४

दिनेश आर. प्रजापती वकील उच्च न्यायाल कार्यालय: एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट, अंधेरी,

मुंबई (पुर्व), मुंबई-६९.

जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. सुजित श्रावण झा, र/ठि. फ्लॅट क्र.ए/२०३, जय यशश्री कोहौसोलि. सिद्धीविनायक रोड, आईस फॅक्टरीच्या मागे, भाईंद प., जि. ठाणे-४०११०१ यांच्या वतीने मला निर्देश ण्यात आले आहे.

माझ्या अशिलांचे म्हणणे आहे की, त्यांनी सद फ्लॅट क्र.ए/२०३, जय यशश्री कोहौसोलि. सिद्धीविनायक रोड, आईस फॅक्टरीच्या मागे, भाईंद प., जि. ठाणे-४०११०१ ही जागा श्रीमती रुपाली राजेश राणे यांच्याकडून दिनांक १०.१२.२०१२ रोजीच्या विक्री करारनामानुसार खरेदी केली. सदर फ्लॅट मुळत: **श्री. राजेश राणे** यांनी खरेदी केल होता, यांचे ०४.१०.२०१० रोजी निधन झाले तदनंतर दिनांक १०.०४.२०११ रोजी सोसायटीन सदर फ्लॅट त्यांची पत्नी श्रीमती रुपाली राजेश राणे, त्यांच्या कायदेशीर वारसदार यांच्या नार पुस्तक फोलिओ क्र.४७, भागप्रमाणपत्र क्र.०७ यावर हस्तांतर केले.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खाली नमुद केलेल्या पत्त्याव सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसा**त कळवावे. अन्यथा असे दावा त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

सही/-वकील अमिष ए. मेघानी

पत्ता: ४०४, वेंकटेश हाईटस्, माहेश्वरी भवन रोड, १५० फीट रोड, भाईंदर पश्चिम, ठाणे-४०११०१. मोबा.:९२२१४०६३०६/

९७०२२८८२९८ ठिकाण: भाईंदर, ठाणे दिनांक: ११.०३.२०२४

जाहीर सूचना मे. राजेंद्र स्ट्रील इंडस्ट्रीज, त्यांचे भागीदार श्री. मदनलाल मेहता एचयुएफ, त्यांचे कर्ता १) मदनलाल बाबुलाल मेहता, २) श्रीमती शांतीदेवी मदनलाल मेहता व ३) रमेश कुमार मदनलाल मेहता, सद **ग्दनलाल बाबुलाल मेहता** (मृत्यु दिनांक (७.१०.२०१५), <mark>शांतीदेवी मदनलाल मेहता</mark> (मृत्यु दिनांक ११.०५.२०२१) व **रमेश कुमार मदनला**त मेहता (मृत्यु दिनांक १७.०७.२०२०) हे सदर गाळा क्र.४, तळमजला, क्षेत्रफळ ११८९ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, शालिमार इंड. इस्टेट, नवघर फाटक रोड, योथी हॉटेल समोर, रेल्वे क्रॉसिंगजवळ, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५ या जागेचे मालक होते आणि उपरोक्त स्वर्गीय व्यक्तींचे कायदेशीर वारसदार **अंजना रमेश** मेहता, राजेंद्र रमेश मेहता व अनिश रमेश मेहत आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे **ॲड. लवली आर. जादौन,** दुका क्र.१, वालचंद शॉपिंग सेन्टर, पोलिस स्टेशनजवळ, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१ येथे सदर सूच प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** कळवावे. अन्यथ उपरोक्त सदर दुकान **अंजना रमेश मेहता, राजेंद्र रमे**श **मेहता** व अ**निश रमेश मेहता,** कायदेशीर वारसदारांच नावे अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय हस्तांतर पुर्ण केले जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा स्थगित

केले आहे असे समजले जाईल. ॲड. लवली आर. जादौन दुकान क्र.१, वालचंद शॉपिंग सेन्टर, पोलिस स्टेशनजवळ, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१. +९१-७९७६८८५३१८ दिनांक: ११.०३.२०२४ PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) Vidva Dhirailal Banjara & 2) Dhirajlal Pranjivandas Banjara, who are Joint Members of The Oshiwara Industrial Centre Premises Co-on Society Ltd. Having address at C.T.S No: 161, Opp. Oshiwara Bus Depot, New Link Road, Goregaon West, Mumbai - 400 104 have passed away on 1) 08th December 2023 & O2nd May 2021 respectively. deceased were joint holders of Unit No. 246, in C wing on the 2nd Floor in the building known as The Oshiwara Industrial Centre Premises Co-op. Soc. Ltd. and were issued Share Certificate No. 120 with Distinctive Nos. 1191 to 1200 issued by the society against the said unit. Mr. Anand Dhirajlal Baniara son of the Late Mr. Dhirailal Pranjivandas Banjara and the Late Mrs Vidya Dhirajlal Banjara has approached the society to transfer the shares in his name Society hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased joint holders to the name of Mr. Anand Dhirailal Baniara within 14 days from the date of publication of this notice to be registered with the society at Oshiwara Industrial Centre Premises Co-on Society Ltd. With documentary proofs and/or evidence in support of their claim. If no claims are received within the stipulated period the society shall be free to transmit the share and interest of the deceased joint member's Late Mrs. Vidya Dhirajlal Banjara & Late Mr. Dhirajlal Pranjivandas Banjara to the name of Mr. Anand Dhirajlal Banjara by following the procedure as per the bye

For and on behalf of The Oshiwara Industrial Centre Premises C.S.L. Sd/- Hon. Secretary Dt: 11th March, 2024 Place: Mumbai

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील अर्थात[े] श्री. गिरीष कृष्णन व श्रीमती कमला कष्णन यांच्यासह पीता कष्णन व प्रदिश कष्णन हे फ्लॅट क्र.४०४. ४था मजला आकांक्षा २ म्हणून ज्ञात इमारत क्र.२, ॲक्मे आकांक्षा-२ को-ऑप.हौ. सोसायटी लि., जमीन सीटीएस क्र.१२१२ व ११९५/१७, सर्व्हे क्र.४१९ व ४२२. हिस्सा क्र.१. गाव चिंचोली, मालाड पश्चिम), मुंबई-४०००६४ अर्थात 'यापुढे सदर लॅट' या जागेचे मालक आहेत. आमचे अशिलांनी श्री. एन.पी. कृष्णन यांच्यासह संयुक्तपणे सदर फ्लॅट ॲक्मे रेसिडेन्शीयल कॉम्पलेक्सेस प्रा.लि यांच्याकडून दिनांक २०.०५.२००० रोजीचे नोंद विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. सदर सह गलक श्री. एन.पी. कृष्णन यांचे ४.१.२०१७ गेजी निधन दाले त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीः वारसदार अर्थात श्री. गिरीष कृष्णन व श्रीमती कमला ष्णन अर्थात आमचे अशील तसेच प्रीता कृष्ण । प्रदिश कृष्णन हे आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली ामुद केलेल्या त्यांच्या कार्यालयात आवश्यव स्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना तारखेपासून **१**४ **दिवसांत** कळवावे. अन्यथा सदर मालमत्तेव कोणताही दावा असे समजले जाईल.

संतोष आर. शेट्टी ॲण्ड असोसिएटस्

७०५/ए, बोनान्झा सहार प्लाझा, ए.के. रोड अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.

जाहीर नोटीस

या नोटीसेदारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका क्र.१२ दुसरा मजला, जय गिरीराज को.ऑप. सहकारी सोसायटी लि., महाराणा प्रताप रोड, भाईंदर (प.), तालुका जिल्हा ठाणे ही श्री. हरकिशन प्रेमजी मेहता, श्रीमती इलाबेन हरिकशन मेहता व श्री. मधुसूदन प्रेमजी मेहता, ह्याचे नावे होती. हरिकशन प्रेमजी मेहता यांचे दिनांक १९/०८/२०१३ व त्यांची पत्नी श्रीमती इलाबेन हरकिशन मेहता हिचे दिनांक २७/०९/२०२० रोजी निधन झाले आहे. श्री मधुसूदन प्रेमजी मेहता यांचे दिनांक १०/१२/२०२३, व त्यांची पत्नी श्रीमती माधुरी मधुसूदन मेहता हिचे दिनांक १/३/२०२२ रोजी निधन झाले आहे व मेहता यांनी त्यांचा हिस्सा आपली बहिण मिस विभा मधुसूदन मेहता हिच्या नावे हक्कसोड दस्त क्रमांक ठाणे-४-२९१/२०२४ दिनांक ०४/०१/२०२४ रोजी केलेले आहे. आता वरील सदनिका मिस विभा मधुसूदन मेहता हिचे नावे आहे, तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा किंवा कोणाही वारसांचे कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीहही हरकत असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्या पासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शने, वेंकटेश पार्क, फाटक रोड, भाईंदर (प.), ठाणे-४०११०१, या पत्त्यावर अथवा सोसायटी ऑफीसमध्ये लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल.

वकील केनेट आर गऱ्या

PUBLIC NOTICE This is to bring to the knowledge general public at large on behalf of r client i.e. MRS. SHAHEEN JAMIR SHAIKH who had purchased the Flat No. 23 on Second Floor, area dmeasuring 422 Sq. Ft. (Super Built

Up), in the Building known as "KUMUD C.H.S. LTD.", lying, being and situated at Village Navghar, Tal. Vasai, Dist. Palghar. That first Agreement for Sale executed between **SAIFUDDIN GULAMALI KHOKHAR** from the then Builders i.e. **M/S**. SHARDA BUILDERS, by a Agreement for Sale dated 1 After the death of late MR. SAIFUDDIN GULAMALI KHOKHAR who died intestate on 14/08/2016, leaving behind him MRS. NAFISA SAIFUDDIN KHOKHAR as his only legal heir for the said flat. MRS. NAFISA SAIFUDDIN KHOKHAR had the said flat as his legal heir to the said flat. The said flat has been transferred n the name of MRS. NAFISA SAIFUDDIN KHOKHAR. The above said Flat was purchased by my clien from the then Vendor i.e. MRS NAFISA SAIFUDDIN KHOKHAR by a Sale Deed dated 29/08/2023. Now m client has 100% ownership right in the

So it is hereby requested that if any person and or institution having any claim or right over abovementioned Flat or share certificate shall raise objection at the address given below within **14 days** from publish of this notice and if fails to do so no claim shal oe entertained in future

Adv. Nagesh J. Dube
'Dube House', Opp: Bishop House,
Stella, Barampur, Vasai (W),
Dist. Palghar.
Place: Vasai Date: 11.03.2024

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना शिकोहाबाद गॅसेस ॲण्ड इंडस्ट्रीज एलएलपी (पुर्वी शिकोहाबाद गॅसेस ॲण्ड इंडस्ट्रीज प्रा.लि. म्हणून ज्ञात) चे नोंदणीकृत कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) राज्यातून आग्रा (उत्तर प्रदेश) राज्यात

म्थलांतरीत करण्याकरिता सर्वसाधारण सूचना. मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ चे उपकलम (३) आणि मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम १७(४) प्रकरणात.

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८, कलम १३(३) प्रकरणात.

आणि

शिकोहाबाद गॅसेस ॲण्ड इंडस्ट्रीज एलएलपी (पुर्वी शिकोहाबाद गॅसेस ॲण्ड इंडस्ट्रीज प्रा.लि. म्हणून ज्ञात), यांचे नोंदणीकृत कार्यालय: २९०, अरेंजा आर्केड, २रा मजला, सेक्टर १७, वाशी, ठाणे, महाराष्ट्र, भारत-४००७०३.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून उत्तर प्रदेश राज्यात स्थलांतरीत करण्यास अनुमती मिळण्यासाठी मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३(३) अन्वये कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्याचे एलएलपीने नियोजित केले

कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप **रजि. पोस्टाने किंवा एमसीए २१ पोर्टल** (www.mca.gov.in) वर गुंतवणूकदार तक्रार नमुना प्रपत्र भरून सदर सूचना प्रकाशन तारखेपासून <mark>२१ दिवसांच्या</mark> आत **कंपनी निबंधक, मुंबई, एव्हरेस्ट, ५वा मजला. १००. मरिन डाईव्ह. मंबई-४००००२. महाराष्ट्र** येथे पाठवावी तसेच एक प्रत खालील नमुद याचिकाकर्ता एलएलपीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

शिकोहाबाद गॅसेस ॲण्ड इंडस्ट्रीज एलएलपी (पुर्वीची शिकोहाबाद गॅसेस ॲण्ड इंडस्ट्रीज प्रा.लि. म्हणून ज्ञात)

ठिकाण: मंबई (पदसिद्ध भागीदार) डीपीआयएन: ०२०२७२४६ दिनांक: ११ मार्च, २०२४ (पत्ता: सी-३०५, नेहरू नगर अपार्टमेंटस्, गांधी नगर, आग्रा युपी-२८२००२, भारत)



अंजली बावरी

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **इंडसइंड बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी आफ तिस्पुरिटी इंटरस्ट अक्ट २००२ च्या नियम ९ सहवाचिता करना १३(२) अन्यये असलेत्वा आधिकाराओं ति देहरेट (एफोसेमेंन्ट) रूल, २००२ च्या नियम ९ सहवाचिता करना १३(२) अन्यये असलेत्वा अधिकाराओं तो त्यांनी २६.१२.२०२३ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार मे. सारा सिक्युरिटीज ऑण्ड फॅसिलीटी सर्विसेस प्रायदेह लिमिटेड (कर्जदार), श्री. सूर्यवंशो विपीन वाय, यशवंत मिला सूर्यवंशो यांचा मुलगा (सह-कर्जदार), श्रीमती सिमा प्रकाश पाटील (सह-कर्जदार) यांचे कर्ज खाते कर: एक्यूपुल्0०९२१एस यांचा सूला सह-कर्जदार), श्रीमती सिमा प्रकाश पाटील (सह-कर्जदार) यांचे कर्ज खाते कर: एक्यूपुल्0०९२१एस यांचा सूस्त सुवना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक १६ ऑक्टोबर, २०२३ रोजी देव रक्षम क्र.१,७७,८०,४४५.९८/ (१०४ एक कोटी सत्याहतर लाख ऐंशी हजार चारशे पंचेचाळीस आणि पैसे अठ्ठ्याण्णव फक्त) जमा करण्यास

अनिष्पात जारा हुला. अर्जदार थांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात वेत आहे की, खालील स्वाक्षरीकरणींनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत ०७ **मार्च, २०२**४ रोजी **तावा** घेतला आहे.

बेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमनेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमनेसह व्यवहार केलेला असत्यास त्यांनी इंडसमुंड केंक लिमिटेड यांच्याकडे दिनांक १६ ऑक्टोबर, १०२३ रोजी देय कम रू.९१७,४८/१४५९.८/ (जघये एक कोटी सन्याहरूत त्याल एंग्री इना चारां पंचेचाळीस आणि पैसे अतृत्व्याण्णव फक्त) आणि त्यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करावे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.३०३ (क्षेत्रफळ ९०.५१ चौ.मी.) व ३०४ (क्षेत्रफळ ४८.९५ चौ.मी.), ३रा मजला, इमारत क्र.३सी, इमॅगीन गार्डन एन्क्लेव्ह बिल्डिंग नं.०३ को–ऑप. हीसिंग सोसायटी लि., म्हणून ज्ञात इमारत, वसत विहारजवळ, सर्व्हें क्र.२८०, २बी (भाग), २८८/२ भाग, पोखरण रोड क्र.०२, ठाणे (प.), महाराष्ट्र–४००६०२ येथील जागेचे सर्व भाग प्राधिकृत अधिकारी (इंडसइंड बँक लिमिटेड)

दिनांक: ०७.०३.२०२४ विकाण: ठाणे



याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२) (सरफायसी कायदा) अंतर्गत **इंडसइंड बँक लिमिटेड**चे आपिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एमफोसीमेन्ट) रूट्स, २००२ च्या नियम ३ सहबाचिता करा १३(२) अन्यये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी २६.०९.२०२३ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्य ्यूचनुसार कर्जदार/सह-कर्जदार मे. डब्ल्युडीएम विनिञ्ज डान्स मुख्हस्, मालक-श्री. राविन संतराम तुसामर (कर्जदार राचे मार्फत, श्री. राविन संतराम तुसामर, मे. मयुर दुर्स ॲण्ड ट्रॅब्हल्स, मालक श्री. संतराम देविचंद तुसामर यांचे मार्फत श्री. संतराम देविचंद तुसामर व श्रीमती कृष्णा देवी संतराम तुसामर (सह-कर्जदार) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासू ६० दिवसांच्या आत दिनांक १५ सप्टेंबर, २०२३ रोजी देय रक्षम रू.२७,२४,७४८/- (रुपये सत्तावीस लाख चोवीस **हजार सातशे अट्रेचाळीस फक्त)** जमा करण्यास सांगण्यात आले होते.

. कर्जदार/सह-कर्जदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात थेत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत **०५ मार्च, २०२**४ रोजी **ताबा** घेतला आहे. वेशेषतः कर्जदार/सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस थेथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **इंडसइंड बँक लिमिटेड** यांच्याकडे दिनांक १५ सप्टेंबर, २०२३ रोजी देव रक्कम रू. २७,२४,७४८/ – (रुपये सत्तावीस लाख चोवीस हजार सातशे अट्टेचाळीस फक्त) आणि त्यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करावे.

फ्लॅट क्र.६१२, ६वा मजला, सी विंग, पर्णकुटी एसआरए को–ऑप.हौ.सो., बिगरशेत जमीन सीएस क्र.१२ भाग व ८९ भाग, साल पेन दिव, सायन कोळीवाडा, ॲन्टॉपहिल, ॲन्टॉप हिल, मुंबई-४०००३७, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र रोशील जागेचे सर्व भाग व खंड

दिनांक: 0५.0३.२0२४ ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी (इंडसइंड बँक लिमिटेड)

"फॉर्म कमांक आय एन सी – २५ए"

सार्वजनिक कंपनीचे खाजगी कंपनीत रूपांतर करण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करावी प्रादेशिक संचालक, पश्चिम क्षेत्र, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासमोर

(पाचवा मजला, एव्हरेस्ट बिल्डिंग, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई, महाराष्ट्र- ४०० ००२) कंपनी कायदा, २०१३ च्या बाबतीत, कंपनी कायदा,२०१३ चे कलम १४ आणि कंपनी (इन्कॉर्पोरेशन)

नियम, २०१४ चे नियम ४१

शेटस कोर्ट लिमिटेडचे नॉदणीकृत कार्यालय लोटस कोर्ट लिमिटेड, जमशेदजी टाटा रोड, बी ब क्लेमेशन, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र, भारत – ४०००२० (कॉर्पोरेट ओळख कमांक : यु७०१०९ एमएर १९५६ पीएलसी ००९७७७)लोटस कोर्ट लिमिटेड (द कंपनी)येथे नोंदणीकृत असल्याच्या बाबतीत. गद्वारे सामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १४ अंतर्ग केंद्र सरकारकडे अर्ज करु इच्छित असलेला अर्जदार वरील नियमांसह वाचतो आणि पारित केलेल्या विशेष ऽरावानुसार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित होऊ इच्छितो. ७ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्य एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्वसाधारण सभेत कंपनीला अञ्चा रूपांतरणासाठी परिणाम देण्यास सक्षम करण्यासाठी. क्रंपनीच्या स्थितीतील प्रस्तावित बदलामुळे ज्या व्यक्तीचे हित प्रभावित होण्याची शक्यता आहे, र्त वेतरित करू शकते किंवा नोंदणीकृत पोस्टाने पाठवू शकते किंवा पाठवू शकते, त्याचे आक्षेप, असल्यास त्याचे स्वरूप आणि कारणे सांगून प्रतिज्ञापत्राद्वारे समर्थित प्रादेशिक संचालक, पश्चिम क्षेत्र, कॉर्पोरेट ग्वहार मंत्रालय, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरीन ड्राइव्ह, मुंबई, महाराष्ट्र– ४०० ००२, या गेटिसच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत एक प्रत सह अर्जदार कंपनी तिच्या

तारीख : ११ मार्च, २०२४ ठिकाण : मुंबई

लोटस कोर्ट लिमिटेड साठी दिनेश कुमार लाल (डायरेक्टर संचालक ओळख कमांक : ०००३७१४२

जाहीर सूचना

येथे सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की, (१) कमला मारुती भिडवे आणि (२) विठ्ठल मारुती भिडवे खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मालमत्तेचे संयुक्त-मालक होते. कमला मारुती भिडवे यांचे दि.०२.०७.२०११ रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा उदा. विट्ठल मारुती भिडवे, हा तिचा एकमेव कायदेशीर वारस आहे. कमला मारुती भिडवे यांचे पती मारुती भिडवे यांचे दि.१३.०४.१९८९ रोजी तिच्या आधीच निधन झाले. विठ्ठल मारुती भिडवे यांचे दि.०६.११.२०१६ रोजी मुंबई येथे निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी उदा. जयश्री विठ्ठल भिडवे, मलगा उदा. रुपेश विठ्ठल भिडवे आणि विवाहित मुलगी उदा. अदिती अरुण जाधव हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. जयश्री विठ्ठल भिडवे यांचे दि.०१.०५.२०१८ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात तिचा मुलगा उदा. रुपेश विठ्ठल भिडवे आणि विवाहित मुलगी उदा. अदिती अरुण जाधव, हे तिचे एकमेव कायदेशी ारस म्हणून आहेत. त्यानुसार, (१) रूपेश विञ्चल भिडवे (नातू) आणि (२) अदिती अरुण जाधव (विवाहित नात), हे (१) दिवंगत कमला मारुती भिडवे आणि (२) दिवंगत विठ्ठल मारुती भिडवे यांचे

कोणा व्यक्तिस वर नमूद केलेल्या मालमत्तेच्या संदर्भात विक्री, तारण, शुल्क, धारणाधिकार नेटवस्तू, भाडेपट्ट्याचा वापर, विश्वस्त, ताबा, वारसा किंवा हक याद्वारे कोणताही दावा, हक्क, शीर्षक किंवा हितसंबंध असल्यास त्यांच्या कार्यालयात ॲडव्होकेट नेव्हिल छेडा, छेडा ॲंड असोसिएट्स, कान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि, टी.पी.एस. ५५ व ५६ वा रोड, वीर सावरकर गार्डन जवळ, बाभई नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२ येथे खाली स्वाक्षरी केलेल्यांना लेखी कळवावे अशी विनंती केली आहे, या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सहाय्यक कृत्ये आणि/ किंवा कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींसह, खाली नमूद केलेल्या जागेच्या तपासात अयशस्वी झाल्यास असे दावे किंवा आक्षेप विचारात न घेता निष्कर्ष काढला जाईल जे माफ केले गेले आहेत आणि सोडलेले माणि ज्यासाठी माझे अशिल किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया लक्षात घ्या की जाहिर सूचनेद्वारे

वर संदर्भित मालमत्तेची अनुसूची

नेवासी जागा मालकीच्या आधारावर फ्लॅट क्रमांक ००२, तळ मजल्यावर, आनंद नगर मधील इमारत क्रमांक बी-१४ मध्ये, छत्रपती शिवाजी रोड, दिहसर (पूर्व), मुंबई ४०००६८, सर्व्हें क्रमांक ११, १९ २०, २१ आणि ७६, हिस्सा क्रमांक १ येथील जिमनीचा सर्व भाग व खंड, मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा दहिसर, तालुका बोरिवली गाव संबंधीत सी.टी.एस.क्रमांक १२९८ अंतर्गत, सूर्य दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे वितरित केलेल्या भाग प्रमाणपत्र क्र. २ अंतर्गत रेकॉर्ड केलेल्या ००६ ते ०१० (दोन्ही समाविष्ट) पर्यंतचे ०५ (पाच) पूर्णपणे भरणा केलेल्या शेअर्ससह रु.५०/- (रु. पन्नास फक्त), नोंदणी क्रमांक बीओएम/डब्ल्यूआर/एचएसजी/(टीसी)/२७७३/१९८६-८७, दिनांक ०८.०५.१९८७.

ठिकाण : मुंबई दिनांक : २८.०९.२०२३

श्री. नेव्हिल पी. छेडा वकील, उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of CEAT Limited have been lost / misplaced without transfer deed. Due notice thereof has een given to CEAT LIMITED and I/We have applied for the issue of Duplicate Share Folio No. | Certificate No | Dist. From | Dist. To | No. Of Shares Bishamber Nath Sharma ZVB0000376 270

V. RS.10 Any person who has a claim in respect of the said Shares should lodge such claim along with document proof with CEAT LIMITED at its Registered Office 463, Dr. Annie Besan Road, Worli, Mumbai 400 030, within 15 days from this date else CEAT LIMITED wil

proceed to issue duplicate certificate(s) Place: Mumbai Name of the Shareholder/Claiman Date: 11-03-2024

नवी म्ंबई महानगरपालिका

अग्निशमन विभाग

निविदा सुचना क्रमांक :- नमुंमपा/अग्नि/08/2023-24 कामाचे नाव:- नम्ंमपा अग्निशमन विभागासाठी 01 नग High Rise Building Fire Fighting Vehicle खरेदी करणेबाबत

अंदाजपत्रकिय रक्कम रु. :- B 2 या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने https://nmmc.etenders.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. तसेच सदर निविदा अंतिम स्वीकृती दि.22/03/2024, 13.00 वाजेपर्यंत राहील, याबाबत संबधीत निविदाकारांनी नोंद घ्यावी.

> म्ख्य अग्निशमन अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका

IndusInd Bank

जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1393/2024

ज्याअथाँ, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एसफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत इंडसइंड बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एसफोर्समेन्ट) रूटके एसफोर्समेन्ट रूटकेट एसफोर्समेन्ट) अवये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी ०७.१२.२०२३ रोजी माणणी सूचना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार श्री. नाना महादेव चव्हाण (कर्जवर), श्रीमती संजना नाना चव्हाण (सह-कर्जवर) यांचे कर्ज खाते कः एमक्युएल००१२३एन यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक १७ नोव्हेंबर, २०२३ रोजी देय रक्कम रू.२,१८,९८,२०९.८३/– (रुपये दोन कोटी अठरा लाख अठ्ठाणणव हजार दोनशे नऊ आणि पैसे त्र्याऐशी फक्त) जमा कण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचि करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचित सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत ०७ **मार्च, २०२४** रोजी **ताबा** घेतला आहे. वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू न आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **इंडसइंड बँक लिमिटेड** यांच्याकडे दिनांक **१७ नोव्हेंब**

जााग तर्दर माध्यपातहः व्यवहार कराया। जारायात पाना इन्सहड़ बस्ता सामान्य आयाजाहर हाना है । माध्यस् २०२३ रोजी देश स्क्रा रू. २१,८५,८५०,८५१ हम्पे दोन कोटी अठरा लाख अठ्ठ्याण्याव हजार दोनारे नक आर् पैसे व्याऐंग्री फक्त) आणि त्यावरील पुढील व्याज, खर्च, गुल्क इत्यादी जमा करावे.

फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, बी विंग. "रवी किरण" कोहौसोलि. म्हणन जात इमारत क्र.७. टिळक नगर मैदान चेंबूर, मुंबई, टिळक नगर, मुंबई-४०००८९, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ११०० चौ.फु. येथील जागेचे सर्व भाग व खंड दिनांक: 0७.0३.२०२४ ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी (इंडसइंड बँक लिमिटेड

जाहीर नोटीस सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते कि, माझे अशिल कल्पेश भरत राठोड गणि शीतल कल्पेश राठोड त्यांना खलील मिळकत खरेदी करायची आहे

मिळकतीचे वर्णन सदनिका बी–3, पहिल्या मजल्यावर, "गोविंद सदन सीएचएस लिमिटेड' सीटीएस क्रमांक 483, गाव मालाड, मुंबई उपनगर जिल्हा (सांगितलेला सदर सदनिका) तर श्रीमती भानुमती केशवलाल जाजल आणि महेश केशवलाल जाजल यांनी सदर सदनिका श्री अरविंद भगवानजी दोशी आणि इतर यांच्याकडन दि ०५/०७/२००४ रोजी सेल डीडद्वारे खरेदी केली होती. तर सह– मालक श्रीमती भानमती केशवलाल जाजल यांचे दि 20/03/2020 रोजी निधन झाले आणि पती श्री केशवलाल के जाजल यांचे दि 20/05/2004 रोजी निधन झाले, यांच्या मागे श्रीमती गीता तुषार निर्मल उर्फ गीता केशवलाल जाजल आणि इतर कायदेशीर गरस आहेत. तर कायदेशीर वारस अर्थात श्रीमती गीता तुषार निर्मल उर्फ गीता केशवलाल जाजल आणि इतरांनी भानुमती केशवलाल जाजल यांच्या[ँ]या फ्लॅटमधील शेअरच्या संदर्भात त्यांचे हक्क प्रकाश केशवलाल जलाल यांना दि 20/10/2023 च्या रिलीज डीडद्वारे सोडले दस्त क्र BRL 6/22255/2023,

इणन मी यादारे सामान्य लोकांकडन दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो की कोणत्याही व्यक्तीने या फ्लॅटवर विक्री, गहाण, शल्क, भेंट, ताबा, भाडेकरू, धारणाधिकार किंवा फायदेशीर हक्क याज किंवा अन्यथा जे काही दावा केला आहे त्यावर कोणताही दावा आणि आक्षेप असल्यास कार्यालय क्र. 19 महावीर निवास, प्लॉट 301, सेक्टर 21, नेरुळ ई नवी मुंबई 400 706 येथे या प्रकाशनाच्या सदर नोटिशीस आजपासून चौदा दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास सदरच्या मालमत्तेवर / दस्तावर कोणताही दावा नाही असे गहीत धरले जाईल

Date: 11.03.2024

हरेश बी डेमला (वकील उच्च न्यायालय, मुंबई)

जाहीर सूचना

येथे सर्वांना सचना देण्यात येत आहे की. माझे अशील अर्थात गोरकनाथ विजय कडव हे फ्लॅं जागा क्र.फ्लॅंट क्र.५०५, ५वा मजला, इमारत क्र.१/एफ, क्षेत्रफळ २२५ चौ.फु. कार्पेट, स्मि कोड क्र.८-भारत युनायटेड_२, 'स्वप्नपुर्ती गिरणी कामगार को-ऑप.हौ. सोसायटी लि.' म्हणून ज्ञात सोसायटी, न्यु हिंदू मिल, म्हाडा संकुल, रामभाऊ भोगले मार्ग, जमीन सीटीएस क्र.७४६, ८/७१६, माझगाव विभाग, घोडपदेव, माझगाव, मुंबई-४०००३३ या जागेचे मालक असून, त्यांनी असे प्रस्तुत केले आहे की, (१) दिनांक ०३.१०.२०१३ रोजीचे वाटपपत्र क्र.१७५५/ १३ नुसार म्हाडाने सदर फ्लॅट क्र.५०५ **श्री. विजय दिनकर कडव,** मुळ प्राप्तकर्ते यांना दिले होते. (२) ज्याअर्थी श्री. विजय दिनकर कडव यांचे १५.०४.२०२३ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्रीमती रंजना विजय कडव (पत्नी), २) श्री. गोरखनाथ विजय कडव, ३) श्री. ज्ञानेश्वर विजय कडव व ४) श्री. निवृत्ती विजय कडव हे सदर फ्लॅटचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. (३) दिनांक १८.०१.२०२४ रोजीचे अ.क्र.बीबीई-२/१६०७/२०२४ अंतर्गत संयुक्त उपनिबंधक मुंबई शहर–२ येथे नोंदणीकृत असलेले दिनांक १८.०१.२०२४ रोजीच्या मुक्तत ज्रारनामानुसार (अ) श्रीम<mark>ती रंजना विजय कडव, (ब) श्री. ज्ञानेश्वर महाराज विजय कड</mark>व व (क) श्री. निवृत्ती विजय कडव, मुक्तकर्ते यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे १००% अधिकार, हक व हित **श्री. गोरखनाथ विजय कडव,** प्राप्तकर्ते यांच्या नावे मुक्त केले. **(४)** दिनांक २२.०२.२०२४ रोजीचे ओ.डब्ल्यु.क्र.३२६/२०२४ धारक हस्तांतर अनुमतीनुसार म्हाडाने सदर फ्लॅट **श्री. गोरखनाथ** विजय कडव यांच्या नावे हस्तांतर केले.

जर कोणा व्यक्तीस, मयताचे कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, बक्षीस भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंव अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास किंवा जर कोणाही व्यक्तीस उपरोक्त करारनाम किंवा अधिकार दस्तावेज सापडल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे त्यांचे कार्यालय क्र.३ तरे कम्पाऊंड, दक्षिण हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून **०७ दिवसात** कळवावे, अन्यथा संदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही असे

दिनांक: ११.०३.२०२४

श्री. किरण ई. कोचरेक के.के. असोसिएटस्, वकील



३ आय इन्फोटेक लिमिटेड

(सीआयएन : L67120MH1993PLC074411) नोंदणीकृत कार्यालय : टॉवर क्र. ५, इंटरनेंशनल इन्फोटेक पार्क, वाशी स्टेशन कॉम्प्लेक्स, नवी मुंबई – ४०० ७०३, महाराष्ट्र, मारत. दूर.क्र. : ०२२-७१२३ ८००० ई-मेल : investors@3i-infotech.com वेबसाइट : www.3i-infotech.com

आर्थिक वर्ष २०२२–२३ करीता वित्तिय अहवालाच्या संदर्भात शुद्धिपत्रक

तुम्हाला सूचित करण्यात येत आहे की काही अनवधनाने मुद्रण त्रुटी वार्षिक अहवाल २०२२ २०२३ मध्ये लक्षात आल्या आहेत जेव्हा कंपनीच्या सदस्यांना वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पध्दतीने ०२ सप्टेंबर २०२३ रोजी पाठविण्यात आले होते आणि कंपनीच्या सदस्यांनी २५ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ३० व्या वार्षिक सर्व साधरण सभेत सामान्य **उरावाद्वारे मंजूर केले होते.** त्यानुसार कंपनीच्या सभासदांसाठी वार्षिक अहवालाकरीता शुद्धिपत्रक जारी करण्यात येत आहे.

ह्या संदर्भात वार्षिक अहवालामध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्यांची कृपया नोंद घेण्यात येत आहे

• पान क्र. १३०, १३१, १३३, १३५, २०१, २०६, २१६, २१७, २१९, २२१ आणि २८७ सी ए उत्तम प्रकाश अगरवाल, संचालक (डीआयएन : ००२७२९८३), ज्यांना अशोक शाह, अध्यक्ष (डीआयएन-०१९९४८४६) हयांच्या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे.

आहे. कृपया लक्षात घ्या की त्रुटी हया भौतिक त्रुटी नाहीत, परंतु अनवधानाने छापण्यात आलेल्या त्रुटी आहेत आणि ती आर्थिक वर्ष २०२२–२३ च्या आर्थिक विवरणांवर (एकमेव आणि एकत्रिकृत) शुद्धिपत्राद्वारे सुधारित करण्यात आलेली सामग्री वगळता वार्षिक अहवालाची सामग्री अपरिवर्तित

आम्ही याद्वारे पुष्टी करतो की वार्षिक अहवालात समाविष्ट केलेल्या आर्थिक वर्ष २०२२–२३ साठी

आर्थिक विवरणामध्ये (एकमेव आणि एकत्रिकृत) आवश्यक रकमेचा योग्यरित्या उल्लेख केला गेला

सदर शुद्धिपत्रक कंपनीच्या सभासदांना वितरित केलेल्या आर्थिक वर्ष २०२२–२३ च्या वार्षिक

अहवालाचा अविभाज्य भाग असेल. ३ आय इंफोटेक लिमिटेड साठी आणि वतीने

दिनांक: मार्च ११, २०२४ ठिकाण : नवी मुंबई

वारिका रस्तोगी